

June 1, 2018**National Stock Exchange of India Limited**
Exchange Plaza, 5th Floor,
Plot No. C-1, G Block,
Bandra Kurla Complex, Bandra (East)
Mumbai - 400 051.**BSE Limited**
Phirozee Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400 001.**Sub.: Newspaper Advertisement of Annual General Meeting of Sterlite Technologies Limited****Ref.: Scrip ID - STRTECH/ Scrip Code – 532374**


Dear Sir/Madam,

Further to our letter dated May 30, 2018 on the captioned subject and in accordance with Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith a copy of notice published today i.e. June 1, 2018 in Business Standard (English Daily) and Divya Marathi (Marathi Daily) regarding *inter alia* dispatch of notice of Annual General Meeting and e-voting facility.

Kindly take this on your record and acknowledge the same.

Thanking you.

Yours faithfully,

For **Sterlite Technologies Limited****Amit Deshpande**
Company Secretary (ACS No. 17551)

Encl.: As above

Report for the fourth

Year Ended	Year Ended
2018	31-03-2017
Audited	Audited
32.65	8,076.97
4.19	(265.41)
2.87	(1,154.22)

Financial Results filed with the Registrar of Companies (ROC) are available on the company's website:

Sd/-
Devraj Govind Raj
former Director

Sd/-
Sonam Jaiswal
Company Secretary

discontinued operations) -

1. Basic:	(8.71)	1.81	(2.76)	4.50	(2.77)	4.49
2. Diluted:	(8.71)	1.81	(2.76)	4.50	(2.77)	4.49

Notes:

- The above financial results have been reviewed by the Audit Committee and have been approved by the Board of Directors in their respective meetings held on 30th May, 2018.
- The Company has adopted Indian Accounting Standards (IND AS) effective 01.04.2017 (transition date being 1st April 2016) and accordingly audited financial results for the quarter and year ended on 31st March 2018 are in compliance with the Ind AS prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read together with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (as amended), and accordingly, erstwhile Indian Generally Accepted Accounting Principles (GAAP) results for the quarter and year ended 31st March, 2017 have been reinstated to make the results comparable.
- The figures of last quarter of 31st March, 2018 and 31st March, 2017 are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and the published year to date figures upto the third quarter.
- The above is an extract of the detailed format of Quarterly/Year Ended Audited Consolidated and Standalone Financial Results filed with the Stock Exchange(s) under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Year Ended Audited Consolidated and Standalone Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) (www.bseindia.com) and on the Company's website. (www.chadhapaperslimited.com).

Place: Noida
Date: 30.05.2018

For Chadha Papers Limited
SD/-
AMANBIR SINGH SETHI
(Whole Time Director)
DIN-01015203

Notes:

- The above is an extract of the financial results filed with the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended), and accordingly, erstwhile Indian Generally Accepted Accounting Principles (GAAP) results for the quarter and year ended 31st March, 2017 have been reinstated to make the results comparable.
- For the items referred to in the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the full format of the Quarterly/Year Ended Audited Consolidated and Standalone Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) (www.bseindia.com) and on the Company's website. (www.chadhapaperslimited.com).
- The above results have been approved by the Board of Directors.

Hyderabad
31st May, 2018

Andheri (West),
77/75
om

(Rs. in Lakhs except EPS)

Consolidated		
Year ended	Year ended	
31.03.2018	31.03.2017	
Audited	Audited	
81	8009.69	5870.06
90	339.19	246.41
90	339.19	239.69
19	224.18	161.98
16	224.18	161.98
45	772.45	626.45
53	3.36	2.96
53	3.36	2.96

Approved by the Board

For the quarter and year ended 31st March 2018, the Financial Results are available on the Company's website.

Accounting Standards (Ind AS) prescribed by Companies Act, 2013 (as amended) and comparative figures of the year ended 31st March 2016 are available on the Company's website for the purpose of ensuring diligence to ensure

ORGANICS LIMITED
(Dyechem Limited)
Sd/-
Dr. Shiv Nath Sahai
Managing Director & CFO
DIN: 00181636



STERLITE TECHNOLOGIES LIMITED

Regd. Office: E 1, MIDC Industrial Area, Waluj, Aurangabad, Maharashtra - 431 136, India
CIN: L31300MH2000PLC269261 Phone: +91-20-30514000, Fax: +91-20-30514113
Email: secretarial@sterlite.com | www.sterlitetech.com

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on **Tuesday, June 26, 2018 at 11.00 a.m. IST** at the Registered Office of the Company at E1, MIDC Industrial Area, Waluj, Aurangabad, Maharashtra- 431 136, India to transact the businesses as set out in the Notice of AGM dated May 22, 2018 ("the Notice").

Pursuant to the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is offering facility to all its members to exercise their vote by electronic means on the resolutions set out in the Notice. Members may cast their votes by using e-voting system from a place other than the venue for AGM ("remote e-voting"). The Company has engaged the services of Karvy Computershare Private Limited ("Karvy") as Authorised Agency to provide e-voting facility.

The Notice and the Annual Report for the year ended March 31, 2018 has been dispatched/ emailed to the members of the Company. The Notice of AGM and the Annual Report are also available on the Company's website at www.sterlitetech.com and Karvy's website at <https://evoting.karvy.com>.

All the Members are informed that:

- The remote e-voting period commences on **Saturday, June 23, 2018 from 10.00 a.m. (IST) till Monday, June 25, 2018 up to 5.00 p.m. (IST)**.
- A person, whose name appears in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date, i.e. Tuesday, June 19, 2018 only shall be eligible to vote through remote e-voting or at the AGM.
- A person who has become a member of the Company after dispatch of the Notice & holds shares as on the cut-off date i.e. **Tuesday, June 19, 2018**, may write to Karvy at einward.ris@karvy.com, requesting for user id and password. However, if the person is already registered with Karvy for remote e-voting then the existing user ID and password can be used for casting vote.
- Members may note that: a) The remote e-voting shall not be allowed after Monday, June 25, 2018 5.00 p.m. (IST) and once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently; b) The facility for voting, through ballot paper, shall be made available at the AGM; c) Members who have cast their vote through remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again.
- Persons entitled to attend and vote at the AGM, may vote in person or by proxy/ through authorized representative, provided that all proxies in the prescribed form/authorization duly signed by the person entitled to attend and vote at the meeting are deposited at the Registered Office of the Company, not later than 48 hours before the AGM. The authorization for remote e-voting should be deposited by Monday, June 25, 2018 5.00 pm. (IST)
- Mr. B Narasimhan, Proprietor BN & Associates, Practicing Company Secretary (Membership No. FCS 1303 and Certificate of Practice No. 10440), has been appointed as the Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner.
- In case of any grievances relating to the e-voting procedure Members are requested to contact Mr. Rajeev Kumar, Dy. Manager, Karvy Computershare Private Limited, Karvy Selenium Tower B, Plot 31-32, Gochibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad 500 032; email ID einward.ris@karvy.com/ rajeev.kr@karvy.com; Phone No. 040-67161524. Further, in case of any query pertaining to e-voting, please visit Help & FAQ's section available at Karvy's website <https://evoting.karvy.com>

The Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, June 23, 2018 to Tuesday, June 26, 2018 (both days inclusive) for purpose of AGM and to determine the entitlement of Members for the final dividend for 2017-18.

Members may also visit www.sterlitetech.com, www.nseindia.com and www.bseindia.com for further details.

Place: Pune
Date: June 1, 2018

For Sterlite Technologies Limited
sd/-
Amit Deshpande
Company Secretary

Registered Office
Tel : 91-40-666502

Sub: Tra
Educat

Notice is hereby
124 (6) of the Co
Education and
Transfer and Re
time, Equity S
Dividend amount
consecutive year
unpaid dividend
Investor Educat

The Company
shareholders w
as per the afo
unclaimed divid
a letter under t
Limited ("Karv
Selenium Tower
District, Hydera
T.No. 91-40-67
Shareholders t
with details of
on the Compan
Relations Sect
In this connect

- In case y
Certifica
original
your na
cancelle
- In case
account
to the IE

In the event va
31st August, 2
transfer of the
Once these sh
such shares m
from the IEP
prescribed Fo
of the same,
recorded with
enumerated in
Karvy. Pleas
Company in re
to IEPF pursu

Place : Secunde
Date : 31st Ma

BIS-MUMBAI D116118 PG No 18

सिंगापूरमध्ये मोदींकडून भारतीय रुपे कार्ड ऑप लॉच

इंडिया-सिंगापूर इंटरप्राइज अँड इनोव्हेशन एक्झिबिशनमध्ये मोदींचा सहभाग

वृत्तसंस्था । चांगी(सिंगापूर)/ पुत्रजया

मलेशियात काही वेळ घालवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात गुरुवारी सिंगापूरमध्ये दाखल झाले. इथे त्यांनी बिझनेस अँड कम्युनिटी इव्हेंटमध्ये भाग घेत लोकांना संबोधित केले. मोदींनी या वेळी भारतीय रुपे कार्ड ऑप लॉच केले.

भारतीय समुदायासमोर केलेल्या भाषणात मोदी म्हणाले, सिंगापूरचे यश येथील बहुसांस्कृतिक समाजात सामावलेले आहे. बिझनेस अँड कम्युनिटी इव्हेंटमध्ये मोदी म्हणाले, भारताने जगासाठी द्वार उघडले, पूर्वेच्या दिशेला मैत्रीचा हात पुढे केला तेव्हा सिंगापूर मित्र बनला. भारत व आसियान यांच्यात एक पूल तयार झाला आहे. भारतातील स्थिती सध्या बदलली आहे.

मलेशियाचा दुसरा दौरा, त्ववसायावर चर्चा



मोदींनी मलेशियात जाऊन नवे पंतप्रधान महाधीर मोहंमद यांना शुभेच्छा दिल्या.

महाधीर जगातील सर्वात वयोवृद्ध पंतप्रधान आहेत. त्यांनी १० मे रोजी शपथ घेतली होती. सार्वत्रिक निवडणुकीत महाधीर यांच्या आघाडीस अभूतपूर्व यश मिळाले होते.

मोदी गुरुवारी इंडोनेशियातून मलेशियात आले. तिथे त्यांनी नवनिर्वाचित पंतप्रधान महाधीर मोहंमद यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले. यादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये धोरणात्मक भागीदारी बळकट करण्यावर चर्चा झाली.

उत्तर प्रदेशातील फैजल आनम, महाराष्ट्रातील पालघर व भंडारा-गोंदिया आणि नागालँड लोकसभा जागा तसेच १० विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीचा निकाल लागला आहे. त्यात भाजपला पराभव पत्करावा लागला. २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर आतापर्यंत देशात १४ राज्यांत २७ लोकसभा जागांवर पोटनिवडणूक झाली आहे. त्यापैकी फक्त ५ जागांवर भाजपला विजय मिळाला आहे. या २७ पैकी १३ जागा भाजपकडे होत्या. म्हणजे भाजपला ८ जागांचे नुकसान झाले आहे.

कर्नाटकात जेडीएसला अर्थ, काँग्रेसला गृह खाते

नवी दिल्ली । कर्नाटकात खातेवाटपाबाबत प्रदीर्घ चर्चा झाल्यानंतर अखेर जेडीएसकडे अर्थ, तर काँग्रेसकडे गृह मंत्रालय देण्याबाबत दोन्ही पक्षांत एकमत झाले आहे. दोन्ही पक्षांतील अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली. कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्री म्हणून २३ मे रोजी शपथ घेतली होती. मात्र, जेडीएस आणि काँग्रेस यांच्यात महत्त्वाच्या खात्यांवरून वाद निर्माण झाल्याने मंत्रिमंडळाचा शपथविधी रखडला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खातेवाटपाच्या मुद्द्यावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांत बुधवारपासून चर्चेच्या पाच फेऱ्या झाल्या. ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्या निवासस्थानी झालेल्या या चर्चेत काँग्रेसतर्फे अहमद पटेल, अशोक गहलोत आणि के. सी. वेणुगोपाल यांनी, तर जेडीएसतर्फे दानिश अली सहभागी झाले होते.



भारत सरकार

सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय

सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभाग

ज्येष्ठ नागरीक प्रभाग

विषय : वयोश्रेष्ठ सम्मान २०१८ (ज्येष्ठ नागरिकांकरिता राष्ट्रीय पुरस्कार) नामांकन प्राप्त करण्यासाठी अंतिम दिनांक वाढवण्यासंबंधी नोटीस.

उपर्युक्त विषयावर दिनांक ०५.०५.२०१८ ला प्रकाशित या मंत्रालयाची जाहिरातीमध्ये अंशतः बदल करून सर्व संबंधितांना सूचनेकरीता अधिसूचित करण्यात येते की, सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयामध्ये नामांकन प्राप्त करण्याचा अंतिम दिनांक ३०.०६.२०१८ (तीस जून २०१८) पर्यंत वाढवण्यात आलेली आहे.

(राजेश कुमार)

अवर सचिव, भारत सरकार

टेली : 23070095

DAVP 38101/11/0029/1819



Website : www.mahawakf.com, Phone/Fax No. 0240-2402366 Email. ceomsbw@gmail.com

क्र.मरावं/एसएनटी-Auc/2155/2018

महाराष्ट्र राज्य वस्त्र मंडळ, पनचवकी, औरंगाबाद.

दि. ३१ मे २०१८

जाहीर प्रगटन

सर्व जनतेस याद्वारे कळविण्यात येते की, औरंगाबाद येथील वस्त्र संस्था जामा मस्जिदची इनाम जमीन सहर्ष नं. २१० पैकी आमखास ग्राऊंड क्र. १ (कॅन्सर हॉस्पिटलसमोर) मध्ये रमजान ईद निमित्त **ईद बाजार - २०१८** भरविण्याकरीता व त्याची सर्व व्यवस्था स्वतःच्या खर्चाने करण्या करिता **दि. १६.६.२०१८ ते २४.७.२०१८** पर्यंत या कालावधीसाठी हरांस बोली मध्ये बोली लावण्या करिता साध्या कागदावर अर्ज मागविण्यात येत आहेत. या कालावधीत लिलाव घेणाऱ्यांनी रमजान ईद निमित्त आमखास मैदान येथे ईद बाजार भरविण्याची, पार्किंगची तसेच इतर सर्व व्यवस्था स्वतःच्या खर्चाने करावयाची आहेत. कोणत्याही कारणास्तव ईद बाजार भरविण्यास अडचण निर्माण झाल्यास त्याला महाराष्ट्र राज्य वस्त्र मंडळ जबाबदार राहणार नाही. बोली लावणाऱ्यांनी बोली मध्ये भाग घेणे अगोदर रुपये **50,000/- (रुपये पन्नास हजार फक्त)** अनामत रक्कम वस्त्र मंडळाचे लेखा विभागात जमा ठेवावी लागेल. बोली मध्ये भाग घेणाऱ्यांना व यशस्वी बोली बोलणाऱ्यांना वस्त्र मंडळाचे शर्ती व अटी लागू व बंधनकारक राहिल. कराराचे शर्ती व अटी वस्त्र मंडळाचे नोटीस बोर्डावर लावलेले आहे.

तरी इच्छुकांनी **दि. ०५.०६.२०१८ रोजी दुपारी १.०० वाजेपर्यंत** अतः देऊन अनामत रक्कम जमा करावी व **दुपारी ३.०० वाजता** मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य वस्त्र मंडळ पनचवकी औरंगाबाद यांचे दालनात हजर राहावे सर्वासमक्ष बोली मध्ये याबाबत अंतिम निर्णयघेतला जाईल प्राप्त अर्जापैकी कोणतेही अर्ज अथवा सर्व अर्ज कोणतेही कारण न देता फेटाळण्याचा अधिकार निम्न स्वाक्षरीकारांनी राखून ठेवलेला आहे या बाबत कोणत्याही व्यक्तीला/संस्थेला अर्ज फेटाळण्याबाबत स्पष्टीकरण मागता येणार नाही.

सकार्यारी बोली रक्कम २,९५,०००/-

ईद बाजारसाठी एक ग्राऊंड (कॅन्सर हॉस्पिटल समोर) कालावधी दि. १६.०६.२०१८ ते २४.७.२०१८ पर्यंत.

स्वाक्षरित /-

मुख्य कार्यकारी अधिकारी

महाराष्ट्र राज्य वस्त्र मंडळ, औरंगाबाद.



स्टरलाइट टेक्नॉलॉजिस् लिमिटेड

रजि. ऑफिस : ई-१, एमआयडीसी इंडस्ट्रीयल एरिया, वाळूज, औरंगाबाद, महाराष्ट्र - ४३११३६, भारत

CIN : L31300MH2000PLC269261 | फोन : +९१-२०-३०५१४०००, फॅक्स : +९१-२०-३०५१४११३

ई-मेल : secretarial@sterlite.com | www.sterlitetech.com

वार्षिक आमसभेची नोटीस,

रिमोट ई-वोटिंगची माहिती तसेच बुक वट्लोजर

एतद्वारे नोटीस देण्यात येते की, कंपनीची वार्षिक आम सभा ("एजीएम") चे आगोजन ई १, एमआयडीसी इंडस्ट्रीयल एरिया, वाळूज, औरंगाबाद, महाराष्ट्र - ४३११३६, भारतातील स्थित कंपनीच्या रजिस्टर्ड ऑफिसात **मंगळवार २६ जून २०१८ ला ११.०० वाजता** आयोजित केली जाईल, ज्याचा उद्देश एजीएमची नोटीस दिनांक २२ मे २०१८ ("नोटीस") मध्ये निविड बिजनेसची देवघेव करणे.

कंपनी अक्ट २०१३ तसेच सेबी (लिस्टिंग ऑरिएण्टेड अँड डिस्कलोजर रिग्युलेशन्स, २०१५) च्या पालनामध्ये, कंपनी नोटीसमध्ये निर्धारित रिस्ल्यूशन्स वर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून आपले "वोट देण्याची सुविधा आपल्या सदस्यांना देत आहे. सदस्य आपल्या वोट ई-वोटिंगचा प्रयोग करून एजीएम वेबपुल्ट द्वारे ठिकाणाहून टाकू शकतात. ("रिमोट ई-वोटिंग") कंपनीने ई-वोटिंग सुविधा देण्यासाठी अधिकृत एजन्सी म्हणून कर्बी कॉन्सुल्टर शेअर प्रायव्हेट लिमिटेड ("कर्बी") च्या सेवा संलग्न केल्या आहेत.

३१ मार्च, २०१८ ला समाप्त वर्षासाठी नोटीस तसेच वार्षिक रिपोर्टसोबत कंपनीच्या सदस्यांकरिता डिस्चेज ई-मेल करण्यात आलेले आहे. एजीएमची नोटीस व वार्षिक रिपोर्ट कंपनीची वेबसाईट : www.sterlitetech.com व कर्बीची वेबसाईट <https://evoting.kary.com> वर उपलब्ध आहे.

सर्व सदस्यांना सूचित करण्यात येते की,

- रिमोट ई-वोटिंग कालावधी शनिवार २ जून, २०१८ ला १०.०० वाजता (आयएसटी)पासून ते २५ जून २०१८ ला ०५.०० वाजता (आयएसटी) पर्यंत सुरू आहे.
- ती व्यक्ती जिचे नाव निर्धारित दिनांक म्हणजे मंगळवार, १९ जून २०१८ ला आधार मानून डिजॉजिटरीज द्वारे मेनेटन सदस्यांचे रजिस्टर किंवा लाभदायक मालकांच्या रजिस्टरमध्ये नोंद होते, ते रिमोट ई-वोटिंगच्या माध्यमातून किंवा एजीएमवर वोट करण्यासाठी पात्र असतील.
- अशी व्यक्ती जी निर्धारित दिनांक म्हणजे मंगळवार १९ जून २०१८ ला नोटीसच्या डिस्पेच नंतर कंपनीचा सदस्य बनलेला असेल तसेच शेअर होल्डर करत असेल तर तो युजर आयडी व पासवर्डची विनंती करण्यासाठी कर्बीला cinward.ris@karvy.com वर लिहू शकतो. तथापि जर ती व्यक्ती रिमोट ई-वोटिंगकरिता अगोदरपासून कर्बीशी नोंदणीकृत असेल तर विद्यमान युजर आयडी व पासवर्डचा उपयोग वोट टाकण्यासाठी केला जाऊ शकतो.
- सदस्यांनी नोंद घ्यावी की: ए) रिमोट ई-वोटिंगची परवानगी सोमवार २५ जून २०१८ ला ५.०० वाजता (आयएसटी) नंतर दिली जाणार नाही. तसेच सदस्याने रिस्ल्यूशन्सवर वोट टाकल्यानंतर सदस्याला त्यास बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही. बी) बेल्ट पेपरच्या माध्यमातून वोटिंगच्या सुविधेची परवानगी एजीएममध्ये दिली जाईल असे. ते सदस्य ज्यांनी रिमोट - ई वोटिंगच्या माध्यमातून आपले वोट टाकले आहे, ते मुद्द्या एजीएममध्ये भाग घेऊ शकतात परंतु ते पुन्हा आपले वोट टाकण्याचा दावा करू शकणार नाहीत.
- एजीएममध्ये भाग घेणे व वोट देण्याचे दावेदार व्यक्ती व्यक्तिगत रूपात किंवा प्रोक्सी / अधिकृत प्रतिनिधीच्या माध्यमातून वोट देऊ शकतात. परंतु अट ही की, भाग घेणे व वोट टाकण्याचा दावेदार व्यक्तीद्वारे हस्ताक्षरित निर्धारित फॉर्म / प्राधिकारामध्ये सर्व प्रोक्सी कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयामध्ये एजीएमच्या समोर ४८ तासांनंतर जमा केले जाऊ नये. रिमोट ई-वोटिंगच्या साठी प्राधिकार सोमवार, २५ जून २०१८ ला ०५.०० वाजता (आयएसटी) पर्यंत जमा केले जावे.
- श्री. बी. नरसिम्हान, प्रोपरायटर बीएन अँड असेसिएट्स, प्रेक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी (सदस्याता क्र. एफसीएस १३०३ व सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस नं. १०४७४) या इमानदार व पारदर्शी पद्धतीने ई-वोटिंग प्रक्रियेची तपासणी करिता स्कूटनयजर म्हणून नियुक्त केले आहे.
- ई-वोटिंग प्रक्रियेशी संबंधित कुठल्याही प्रकरणाच्या तक्रारीसाठी सदस्यांनी संपर्क साधावा. श्री. राजीव कुमार, डेयूटी मॅनेजर, कर्बी कॉन्सुल्टर शेअर प्रायव्हेट लिमिटेड, कर्बी सेलोनियम टॉवर बी, फ्लॅट ३१-३२, गोडीबोवली, विविगी जिल्हा, नवकरामगुडा, हैदराबाद - ५०००३२, ई-मेल आयडी : cinward.ris@karvy.com / rajeev.kr@karvy.com, फोन नं. : ०९०-६०१६९१२४, ई-वोटिंगची संपर्क चौकशीकरिता कर्बी वेबसाईट <https://evoting.kary.com> वर उपलब्ध हेलप व एक्स्पेक्टू सेक्शनला टाकू घ्या.

सदस्यांना रजिस्टर तसेच कंपनीच्या शेअर ट्रान्सफर बुक एजीएमच्या प्रयोगार्थ तसेच २०१७-१८ हेतु अंतिम लाभांशकरिता सदस्यांची दावेदारी निश्चित करण्यासाठी शनिवार, २३ जून २०१८ पासून मंगळवार २६ जून, २०१८ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत बंद राहतील.

सदस्य www.sterlitetech.com, www.nseindia.com व www.bseindia.com विवरणाकरीता व्हिजिट करू शकता.

कृते स्टरलाइट टेक्नॉलॉजिस् लिमिटेड

स्वाक्षरित /-

अमित देशपांडे

कंपनी सचिव

स्थान : पुणे

दिनांक : १ जून, २०१८

स्थान : पुणे

दिनांक : १ जून, २०१८

लोकसभा पोटनिवडणूक

४ वर्षांत १४ राज्यांत लोकसभेच्या २७ जागी पोटनिवडणूक; भाजपला ५ ठिकाणीच विजय

■ भाजपचा उ. प्र. मध्ये ३, राजस्थानच्या २ जागांवर पराभव झाला आहे

दिव्य मराठी नेटवर्क । नवी दिल्ली

उत्तर प्रदेशातील कैराना, महाराष्ट्रातील पालघर व भंडारा-गोंदिया आणि नागालँड लोकसभा जागा तसेच १० विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीचा निकाल लागला आहे. त्यात भाजपला पराभव पत्करावा लागला. २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर आतापर्यंत देशात १४ राज्यांत २७ लोकसभा जागांवर पोटनिवडणूक झाली आहे. त्यापैकी फक्त ५ जागांवर भाजपला विजय मिळाला आहे. या २७ पैकी १३ जागा भाजपकडे होत्या. म्हणजे भाजपला ८ जागांचे नुकसान झाले आहे.

दुसरीकडे काँग्रेसला पोटनिवडणुकीत पाच जागांवर विजय मिळाला आहे. ज्या जागांवर पोटनिवडणूक झाली त्यापैकी फक्त सत्तांनी ही माहिती दिली. कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्री म्हणून २३ मे रोजी शपथ घेतली होती. मात्र, जेडीएस आणि काँग्रेस यांच्यात महत्त्वाच्या खात्यांवरून वाद निर्माण झाल्याने मंत्रिमंडळाचा शपथविधी रखडला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खातेवाटपाच्या मुद्द्यावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांत बुधवारपासून चर्चेच्या पाच फेऱ्या झाल्या. ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्या निवासस्थानी झालेल्या या चर्चेत काँग्रेसतर्फे अहमद पटेल, अशोक गहलोत आणि के. सी. वेणुगोपाल यांनी, तर जेडीएसतर्फे दानिश अली सहभागी झाले होते.

२०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर यूपीत ४ लोकसभा जागांवर पोटनिवडणूक झाली. सर्व ठिकाणी भाजपचा पराभव झाला. त्यापैकी ३ जागा भाजपकडे होत्या. मुख्यमंत्री योगीजी गोरखपूर आणि उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मोर्य यांची फुलपूर जागाही भाजपने मनावली आहे. २०१४ मध्ये राजस्थानच्या सर्व २५ जागांवर भाजपला विजय मिळाला होता. पण या वर्षी झालेल्या दोन जागांवर पक्षाला हार पत्करावी लागली. पश्चिम बंगालमध्ये तुणमूल काँग्रेसने पोटनिवडणुकीत आपल्या सर्व चारही जागा कायम राखल्या.

चिदंबरम यांना ३ जुलैपर्यंत अटकेपासून संरक्षण

नवी दिल्ली । आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचार प्रकरणात माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांना दिल्ली उच्च न्यायालयाने ३ जुलैपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे. सीबीआय या प्रकरणाची चौकशी करत आहे. सीबीआयला चौकशीत सहकार्य करावे आणि त्यांनी जेव्हा बोलावले तेव्हा चौकशीसाठी हजर राहावे, असा आदेश न्यायमूर्ती ए. के. पाठक यांनी चिदंबरम यांना दिला.



नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड

पत्ता : वजिराबाद नांदेड, दूधध्वनी : (०२४६२) २३४४०४, फॅक्स क्रमांक : (०२४६२) २३२०१९, ई-मेल पत्ता : info@nwmcnanded.org

ई-निविदा सूचना क्र. २७८५/२०१८ दि. ३१-०५-२०१८ सन २०१८-१९

आयुक्त, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडून योग्य त्या वर्गातील नोंदणीकृत कंत्राटदारांकडून खालील कामाकरिता **बी-१** नमुन्यातील निविदा ई-निविदा प्रणालीद्वारे (ऑनलाईन) निविदा मागवित आहेत. निविदा कागदपत्र संकेतस्थळावर <https://mahatenders.gov.in> येथून डाऊनलोड करण्यात यावी. तसेच निविदा स्वीकारण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार आयुक्त नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड यांनी राखून ठेवला आहे. अट असलेली निविदा स्वीकारली जाणार नाही.

कामाचे नाव : नांवांशमपना हद्दीत महाराणा प्रताप पुतळ्यास लोखंडी शिडी बसविणेबाबत (पाचव्यांदा) (एकूण १ काम) कामाची अंदाजित किंमत रुपये (रु. ११.५० लक्ष)

ई-निविदा उपलब्ध कालावधी : ०१-०६-२०१८ ते दि. ११-०६-२०१८

ई-निविदा उघडणे : दि. १३-०६-२०१८

खालील संकेतस्थळावर ई-निविदाची सर्व माहिती उपलब्ध आहे.

१) <http://mahatenders.gov.in> (सदर निविदा सूचनेमध्ये काही बदल होत असल्यास वरील वेबसाईटवरील कळविण्यात येईल.)

२) आयुक्त, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड कार्यालयातील सूचना फलक

जा.क्र. नांवांमपना/साबावि/२७८५/२०१८

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड

दिनांक : ३१-०५-२०१८

स्वाक्षरित/-

शहर अभियंता

सार्वजनिक बांधकाम विभाग

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड

प्रेस नोटीस

नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग

ई-टेंडर सूचना

नगर रचना संचालनालयाचे संगणकीकरणार्तागत मां.संचालकांचे Supervisory role बाबत Modules विकसित करावयाच्या कार्यप्रणाली साठी "Selection of SI (System Integrator) for Design, Development, Hosting and Maintenance of a Comprehensive Web based Application for Supervisory Modules"यासाठी नामांकित व अनुभवी कंपन्यांकडून निविदा आमंत्रित करीत आहे.

सदर RFP करिता सर्वसाधारणपणे खालीलप्रमाणे आवश्यकता आहे.

अ) To provide an easy-to-use software tool to stakeholders to initiate a request workflow

अ) Step by step electronic movement of the request

इ) Monitoring and managing the request workflows online.

सदर निविदा ह्या केवळ <https://mahatenders.gov.in> या ऑनलाईन संकेतस्थळावरून ई-टेंडरिंग द्वारे सादर करणे आवश्यक आहे. निविदा प्रक्रियेसाठी तसेच त्या सादर करण्यासंबंधी महत्त्वाच्या तारखा पुढीलप्रमाणे –

अ.क्र.	विषय	तपशील
1.	निविदा शुल्क	रु. 12,000
2.	बयाणा रकम (EMD)	रु. 1,20,000
3.	प्रसिद्धिकरणाचा दिनांक	31 मे 2018
4.	अर्ज करण्याचा अंतिम दिनांक	30 जून 2018 दुपारी 02:00 पर्यंत

ई-टेंडरिंग प्रक्रियेविषयी अतिरिक्त माहिती ही <https://mahatenders.gov.in> या ई-टेंडर पोर्टलवरील स्वाक्षरित/-

(श्री. सुनील मारठे)

उपचंसंचालक, नगर रचना, नगर रचना संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे

DGIPR_2018/2019/1097

लोकसभेच्या २७ पैकी १३ जागा २०१४ मध्ये भाजपकडे होत्या, त्यापैकी ८ वर भाजपला पराभव पत्करावा लागला आहे.

काँग्रेसने पोटनिवडणुकीत भाजपकडून चार जागा हिसकावल्या आहेत

२०१४ बीड	महाराष्ट्र भाजप	२०१६ कूचबिहार	बंगाल टीएमसी	२०१८ अजमेर	राजस्थान काँग्रेस
२०१४ मंडळ	तेलंगणा टीआरएस	२०१६ तामलुक	बंगाल टीएमसी	२०१८ उत्तुबेरिया	बंगाल टीएमसी
२०१४ कंधमल	ओडिशा बीजेडी	२०१६ शाहडौल	एमपी भाजप	२०१८ गोरखपूर	उ. प्र. सपा
२०१४ मैनपुरी	उ. प्र. सपा	२०१६ तुरा	मेघालय एनपीपी	२०१८ फुलपूर	उ. प्र. सपा
२०१४ बडोदा	गुजरात भाजप	२०१७ अमृतसर	पंजाब काँग्रेस	२०१८ अरिया	बिहार राजद
२०१५ बगगाव	बंगाल टीएमसी	२०१७ गुरुदासपूर	पंजाब काँग्रेस	२०१८ कैराना	उ. प्र. रालोद
२०१५ वारंगळ	तेलंगणा टीआरएस	२०१७ मल्लपुरम	केरळ आययूमएल	२०१८ पालघर	महाराष्ट्र भाजप
२०१५ रतलाम	म. प्र. काँग्रेस	२०१७ श्रीनगर	काश्मीर एनसी	२०१८ भंडारा गोंदिया महाराष्ट्र	राष्ट्रवादी
२०१६ लछीमपूर	आसाम भाजप	२०१८ अलवर	राजस्थान काँग्रेस	२०१८ नागालँड	नागालँड एनडीपीपी

पहिल्यांदाच यूपीत धुवीकरणाचे राजकारण अपयशी



कैरानातील विजयी रालोदच्या उमेदवार तबरसुज्म.

कैरानात योगी, बागपतमध्ये मोदींनी सभा

योगींचे अर्थ मंत्री, खासदार, आमदारांनी कैरानात प्रचार केला. मतदानाआधी एक दिवस मोदींनी एक्स्प्रेस-वेच्या उद्घाटनाच्या नावावर रेशे शेंड करत बागपतमध्ये सभा घेतली होती.

भाजपकडे आता लोकसभेत २७२ खासदार

■ भाजपला २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत २८२ जागा मिळाल्या होत्या. आता त्या २७२ झाल्या आहेत. त्यात लोकसभा अध्यक्षाला जागेवाही समावेश आहे.

४८ झाल्या आहेत. म्हणजे ४ जागांचा फायदा.

■ ४ लोकसभा जागांवर निवडणूक होणार आहे. त्यापैकी दोन जागा भाजपकडे आहेत. त्या जागा कर्नाटकमधील बी. एस. येदियुरप्पा

आणि श्रीरामलु यांच्या आहेत.

■ भाजपने २ अँग्लो इंडियन सदस्यही नामनिर्वात केले आहेत.

■ रालोआकडे सध्या ३१५ खासदार आहेत. त्यात शिवसेनेच्या १८ खासदारांचा समावेश आहे.

कठुआ प्रकरणाची सुनावणी पठाणकोटमध्ये सुरू

दिव्य मराठी नेटवर्क । जम्मू/पठाणकोट

जम्मू-काश्मीरच्या कठुआ सामूहिक अत्याचार आणि हत्या प्रकरणाची सुनावणी गुरुवारी पठाणकोटमध्ये सुरू झाली. न्यायालय परिसरात कडक सुरक्षा व्यवस्थेत सात आरोपींना जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने फिर्मादी पक्षाला आरोपपत्र, जबाब आणि केस डायरीचा उद्दूतून

इंग्रजीत अनुवाद करून त्याची प्रत बचाव पक्षाच्या वकिलांसह सर्वांना देण्यास सांगितले. बचाव पक्षातर्फे ३१ वकील आणि फिर्मादी पक्षातर्फे तीन वकील हजर होते. ज्या आरोपींना पठाणकोटला स्थानांतरित करण्यात आले आहे त्यात संजी राम, त्याचा मुलगा विशाल जंगोत्रा, विशालाचा मित्र, एक एसआय, एक हेड कॉन्स्टेबल आणि दोन विशेष पोलिस अधिकारी यांचा समावेश आहे. आठवा आरोपी अल्पवयीन असून त्याची सुनावणी कठुआत होत आहे.



औरंगाबाद महानगरपालिका औरंगाबाद कर आकारणी विभाग (अभय योजना मुदतवाढ जाहीर प्रगटन) थकीत मालमत्ता कर भरणा

संदर्भ : यापूर्वीचे जाहीर प्रगटन क्र.जा.क्र./मनपा/कनिवस/११२/२०१८ दिनांक : २१/०३/२०१८ जा.क्र./मनपा/कनिवस/११२/२०१८ दिनांक : ३१/०५/२०१८

औरंगाबाद शहरातील सर्व मिळकतधारकांना कळविण्यात येते की, वरील संदर्भाय जाहीर प्रगटनाद्वारे थकीत मालमत्ता कराचे शास्तीमध्ये, विलंबशुल्कमध्ये ७५% टक्के सूट देण्यासाठी दि. ०१ एप्रिल २०१८ ते दि. ३१ मे २०१८ पर्यंत अभय योजना जाहीर करण्यात आली होती, याबाबतीत नागरीकांनी दिल